

शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हयातील
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष
मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग**

शासन निर्णय क्रमांक: माआका २०१५/प्र.क्र. ३०६/आरोग्य ३(अ)
गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, ए विंग, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई-४०० ००१.
दिनांक: ४ सप्टेंबर, २०१५.

वाचा :-

- १) मंत्रीमंडळ निर्णय दिनांक-१७.०७.२०१५.
- २) शासन निर्णय क्रमांक: महसूल व वन विभाग, क्र.एससीवाय-२०१५/प्रक्र-११९/म.७/भाग-१,
दिनांक-२४.०७.२०१५.
- ३) मा.मुख्यमंत्री महोदयांनी विधानमंडळात जाहीर केलेला कार्यक्रम.

प्रस्तावना:-

राज्यातील मागील २-३ वर्षातील दुष्काळ, टंचाई, गारपिट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या आत्महत्या विचारात घेऊन औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण १४ जिल्हयांमध्ये सर्व शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्य सेवा देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड,नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, आणि वर्धा या १४ जिल्हयांमध्ये पहिल्या टप्प्यात खालील उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

- १.आत्महत्या प्रवण १४ जिल्हयामधील अमरावती, बीड, बुलढाणा, हिंगोली, जालना,उस्मानाबाद, परभणी,वर्धा आणि वाशिम या ९ जिल्हा रुग्णालयांत व अकोला,औरंगाबाद,नांदेड,लातूर आणि यवतमाळ या जिल्हयांमधील ५ उपजिल्हा रुग्णालयातील मानसोपचार कक्षाचे विस्तारीकरण करणे.
२. आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे .
३. विस्तारीत मानसोपचार कक्षामध्ये मानसोपचार तज्ञांची कंत्राटी नियुक्ती करणे.

याकरिता खालील प्रमाणे खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

(रुपये लाखात)

| अनु.क्र. | बाब | वार्षिक खर्च | आकस्मिकता निधी मधून अग्रीमासाठी मान्यता(टक्केवारी) |
|----------|----------------------------------|--------------|--|
| १ | DMHP वेतने (कंत्राटी) | २१६.०० | २५% |
| २ | अनावर्ती खर्च पायाभूत सुविधासाठी | २७.०० | १००% |
| ३ | प्रशिक्षण | ३६.०० | १००% |
| ४ | IEC | ३६.०० | ५०% |
| ५ | औषधे | ९०.०० | ५०% |
| ६ | उपकरणे | ५४.०० | ५०% |
| ७ | Operational Expenses | ००.९० | १००% |
| ८ | संकीर्ण | ४०.५० | २५% |
| ९ | आशा कार्यकर्ते मोबदला | १७७८.०० | २५% |
| १० | आशा प्रशिक्षण | ९९.८६ | १००% |
| ११ | कंत्राटी मोबदला ६ महिने | ३.९० | १००% |

सदर होणारा खर्च “२२१० ०२१७” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. या लेखाशीर्षाखाली एकुण रुपये ७.६६३४ कोटी इतके आकस्मिकता निधीतून अग्रीम उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली असून, निधी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करावी.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४७७/२०१५/व्यय-१३, दिनांक ११.०८.२०१५ व्दारे दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक २०१५०८०७११५५०३९०१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शेखर ढवळे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. मंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कु.क. मंत्रालय, मुंबई.

४. मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कु.क. मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
९. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (मानसिक आरोग्य), मुंबई.
१०. सह संचालक (आरोग्य), आरोग्य सेवा, पुणे.
११. सह संचालक, आरोग्य सेवा (रुग्णालये राज्यस्तर), मुंबई.
१२. निवडनस्ती, आ-३ अ

-